

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१९

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

पन्हाळा नगरपरिषद (जि.कोल्हापूर) येथील सिटी सर्वे नं.६३९, ६४० क्रिडांगणाच्या आरक्षणामधून वगळल्याबाबत

(१) १४८०९ (२७-०१-२०१७) श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पन्हाळा नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्वे नं. ६३९, ६४० या जमीनी शासनाने पूर्वी लिजने दिलेल्या आहेत व त्यावेळच्या लीज अटी शर्तीचा भंग झाला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पन्हाळा नगरपरिषदेकडील सि.सं.नं. ३६९, ६४० या जमीनी पन्हाळा शहर विकास योजना (दुसरी सुधारीत) मध्ये क्रिडांगणासाठी आरक्षित ठेवलेल्या होत्या हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, दिनांक २६ सप्टेंबर, २०१३ च्या राजपत्रानुसार या क्षेत्राचा निम्मा भाग रहिवाशी उपयोगासाठी आरक्षित करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, पन्हाळा येथील स्थानिक नागरीक, खेळाडू तसेच येणा-या पर्यटकांच्या सोयीसाठी दुसरे कोणतेही नगरपरिषद किंवा शासन यांच्या मालकीचे क्रिडांगण नाही, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, सदर सि.सं.नं.३६९, ६४० या जागा शासनाने एम.टी.डी.सी. मार्फत दीड ते दोन कोटी रुपये खर्च करून पन्हाळ्याच्या ऐतिहासिक वैभवाला शोभेल असे दगडी बांधकाम करून उभारलेले भव्य इंटर प्रिंटशन सेंटर समोरच आहे, हे ही खरे आहे काय,
- (६) असल्यास, सदर जमिनीपैकी क्रिडांगणाच्या आरक्षणातून वगळलेल्या क्षेत्रावर खाजगी इमारती, हॉटेल्स, दुकाने इत्यादींचे बांधकाम होण्याची शक्यता आहे, हे ही खरे आहे काय,
- (७) असल्यास, पन्हाळा गडाचे ऐतिहासिक वैभव अबाधित ठेवण्यासाठी पन्हाळ्यातील स्थानिक खेळाडू नागरिक येणा-या पर्यटकांची क्रिडांगणाची गरज पूर्ण करणेसाठी सदर क्षेत्रातील रहिवाशी उपयोगासाठी आरक्षित केलेल्या जागेवर नव्याने क्रिडांगणाचे आरक्षण शासन नोंद करण्याविषयी कार्यवाही करणार आहे काय?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१९) : (१) जिल्हाधिकारी यांनी लिज अटी/शर्तीच्या भंग झालेला असल्याचे कळविलेले आहे.

(२) पन्हाळा नगर परिषदेने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३० अन्वये दुसरी सुधारित प्रारूप विकास योजना शासनास मान्यतेसाठी सादर करतेवेळी सिटी सर्व्हे नं ६३९ व ६४० या जमिनी आरक्षण क्र.७-"खेळाचे मैदान" या आरक्षणामध्ये ठेवण्याचे प्रस्तावित होते.

(३) पन्हाळा नगर परिषदेच्या भागशः क्षेत्राच्या विकास योजनेस (SM) शासनाने दि.२६/०३/२०१३ रोजीच्या अधिसूचने अन्वये मंजूरी दिली असून त्याचवेळी उर्वरित वगळलेल्या क्षेत्राची विकास योजना (EP) शासनाने पुर्नप्रसिध्द केली होती. सदर पुर्नप्रसिध्दीकरणार्तगत ई.पी. ३१ नुसार आ. क्र. ७ या आरक्षणाखालील क्षेत्रापैकी दक्षिणेकडील बाजुची सि.स. नं. ६३९ (पैकी) व ६४० (पैकी) जागा आरक्षणातून वगळून सदर क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्याचे प्रस्तावित होते व उर्वरित उत्तरेकडील क्षेत्र खेळाचे मैदान या आरक्षणासाठी कायम ठेवण्याचे प्रस्तावित होते.

सदर वगळलेल्या भागाची विकास योजना (EP) शासनाकडील अधिसूचना क्र. टीपीएस-२११५/३८८/प्र.क्र.१२७/ १५/ नवि-१३, दि.१५/०१/२०१६ नुसार अंतिमरित्या मंजूर करण्यात आली असून मंजूर अधिसूचनेनुसार प्रसिध्द ई.पी पैकी फक्त सि.स.क्र. ६३९ (पैकी) मधील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले आहे व उर्वरित जागेवरील आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे.

(४) होय.

(५) होय.

(६) सदर क्षेत्र जमिन मालकास विकास आराखडा/विकास नियंत्रण नियमावलीचे तरतूदीनुसार विकसित करता येईल.

(७) शहरामध्ये क्रिडांगणासाठी उपलब्ध होऊ शकणा-या क्षेत्राबाबत पडताळणी करून क्रिडांगणासाठी नव्याने क्षेत्र आरक्षित करणे आवश्यक असल्यास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ खाली वैधानिक कार्यवाही पूर्ण करून नगर परिषद शासनास मंजूरीसाठी प्रस्ताव सादर करू शकेल.

कोल्हापूर येथील (जि.कोल्हापूर) कळंबा तलावाच्या सुशोभिकरणाबाबत

(२) १८५६७ (१७-०८-२०१५) श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर येथील (जि.कोल्हापूर) कळंबा तलावाच्या सुशोभिकरणाच्या कामाची प्रगती व सद्यःस्थिती काय आहे,

(२) असल्यास, दोन वर्षांपासून या कामाची प्रक्रिया निविदा प्रक्रियेत अडकून पडली आहे, हे ही खरे आहे काय,

वि.स. ५२४ (३)

- (३) असल्याय, यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय व त्यात काय आढळून आले,
- (४) असल्यास, सुशोभिकरणाच्या कामाला त्वरीत सुरुवात करण्याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०१-२०१९) : (१) कोल्हापूर महानगरपालिकेच्या अहवालानुसार सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या कंत्राटदारास दि.२४/०९/२०१५ रोजी कार्यादेश देण्यात आले आहेत.

• मंजूर प्रकल्प व निविदेनुसार तलावाच्या भिंतीचे बळकटीकरण करणे, स्लोपिंग लॉनव कंटूर टेरेसिंग करणे, कॅटल वॉशिंग एरिया, प्रवेशद्वार तयार करणे, प्रवेशासाठी ड्रॉप ऑफ झोन तयार करणे, लॅण्डस्केप एरियासाठी इरिगेशन सिस्टीम तयार करणे, तलावाच्या सभोवती लहान झुडपे करणे, तलावाच्या सभोवती उंच झुडपे करणे, तलावाच्या सभोवती उंच झाडे लावणे ही कामे पूर्ण झालेली आहेत.

• इतर कामांपैकी तलावाच्या सभोवती वॉकिंग ट्रॅक व सायकल ट्रॅक तयार करणे, तलावास पिचिंग करणे हे कामे सद्यस्थितीत अपूर्णावस्थेत आहेत.

(२) प्रथम निविदा प्रसिध्दीस एकच निविदा आली होती. त्यामुळे निविदेकरीता स्पर्धा होणे गरजेचे असल्याने दुसऱ्यावेळी निविदा प्रसिध्द करून त्यामार्फत कंत्राटदाराची निवड करण्यात आल्याची वस्तुस्थिती महानगरपालिकेने त्यांच्या अहवालात नमूद केली आहे.

(३) व (४) प्रकल्पातील अपूर्ण राहिलेली कामे तातडीने सुरु करण्याच्या सूचना आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांना देण्यात आल्या आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स जवळ मिठी नदीत पंपिंग स्टेशन
बांधण्याचा प्रस्तावास मान्यता देण्याबाबत**

(३) ४०००० (१७-०५-२०१६) अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विले पार्ले (पु), बामणवाडा, चकाला येथील पावसाळी पाण्याचे पाणी समुद्राच्या उलट्या दिशेने बांद्रा येथे मिठी नदीपर्यंत वाहत जाते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सांताक्रूझ (पु), खार (पु) व बांद्रा (पु) येथील पावसाळी पाण्याचे पाणी वाहून नेणारे नालेसुध्दा बांद्रा येथे मिठी नदीत जोडले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, समुद्रात येणाऱ्या भरतीमुळे येणारे पाणी परत वाकोला नदीपर्यंत उलट येते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, यामुळे उपरोक्त ठिकाणाहून वाहून जाणाऱ्या पावसाळी पाण्याच्या प्रवाहास अडथळा होत असून त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साठून नागरिकांची गैरसोय होते, हे ही खरे आहे काय,

वि.स. ५२४ (४)

- (५) असल्यास, सदर प्रश्न सोडविण्यासाठी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स जवळ मिठी नदीत पंपिंग स्टेशन बांधण्याचा प्रस्तावास मान्यता देण्याचे आदेश शासन देईल काय,
(६) नसल्यास, विलंबाचे कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१) विलेपार्ले (पूर्व) येथील पावसाळी पाण्याचे पाणी श्रध्दानंद नाला तसेच शास्त्री नगर नाला व पुढे वाकोला नदीतून मिठी नदी व बामणवाडा, चकाला येथील पावसाळी पाण्याचे पाणी मरोळ नाला प्रणालीतून मिठी नदी अशा पूर्वापार अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक जलनिःसारण व्यवस्थेप्रमाणे वाहत जाते.

(२) सांताक्रुझ (पू.), खार (पू.) व बांद्रा (पू.) येथील बहुतांश भागातील पावसाळी पाण्याचे पाणी वाकोला नदीतून वाहत जाऊन पुढे मिठी नदीस मिळते.

(३) हे खरे आहे.

(४) भरतीच्या वेळेस वाकोला नदी व मिठी नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने या दोन्ही नद्यांमध्ये निचरा होणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या तसेच छोटे-मोठे नाले यांमधून वाहणाऱ्या पावसाळी पाण्यास अडथळा निर्माण होऊन काही सखल भागात सदर भरतीच्या वेळेपुरती गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(५) व (६) मिठी नदी संदर्भात चितळे समितीने सुचविलेल्या अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

**चेंबुर(मुंबई) येथील एम पूर्व विभागाच्या हददीतील धोकादायक स्थितीत
असलेल्या झोपड्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याबाबत**

(४) ७११२१ (१६-०१-२०१७) श्री.तुकाराम काते (अणुशक्ती नगर) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चेंबुर(मुंबई) येथील एम पूर्व विभागाच्या हददीतील दिनक्वारी रोड येथील गौतमनगर, पांजरापोळ तसेच वाशीनाका येथील ओम गणेश नगर, राहूल नगर, नागाबाबा नगर, सहयाद्री नगर, अशोक नगर, भारतनगर बंजारापाडा, हशु अडवाणी नगर व एल यु गडकरी मार्ग येथील विष्णू नगर आणि गौतम नगर पांजरापोळ दिनक्वारी रोड या ठिकाणी शासनाच्या जागेवरील डोंगरावर व डोंगर उतारावर धोकादायक स्थितीत असलेल्या झोपड्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे याकरिता दिनांक २७ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास मा.जिल्हाधिकारी, मुंबई उपगनर यांच्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पत्रव्यवहार करूनही अद्यापी कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी कार्यवाही होण्यास विलंब लागण्याची कारणे काय आहेत तसेच सदर प्रकरणी कार्यवाही होण्याबाबत शासन स्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (२९-०१-२०१९) : (१) व (२) उपजिल्हाधिकारी (अति./निष्का.), चेंबूर-१ यांच्या अहवालानुसार, मौजे चेंबूर, ता.कुर्ला येथील एम/पूर्व विभागाच्या हद्दीतील दिनक्वारी रोड येथील गौतमनगर, पांजरापोळ तसेच काशीनाका येथील ओम गणेश, राहूल नगर, नागाबाबा नगर, सहयाद्री नगर, अशोक नगर, भारतनगर बंजारापाडा, हशु अडवाणी नगर व एल.यु. गडकरी मार्ग येथील विष्णू नगर आणि गौतम नगर पांजरापोळ दिनक्वारी रोड वरील सर्व भाग डोंगर उतारावर असून या ठिकाणी शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहेत. सदर ठिकाणी तीव्र डोंगर उतार व दाट लोकवस्ती असल्याने पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे दरड कोसळण्यासारख्या धोका उत्पन्न होऊ नये म्हणून धोकादायक ठिकाणी असलेल्या झोपडीधारकांना उपजिल्हाधिकारी (अति./निष्का.), चेंबूर-१ या कार्यालयामार्फत दि.२९.५.२०१८ अन्वये जाहिर नोटीसा देण्यात आल्या असून त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**कळंबा (जि.कोल्हापूर) तलावाभोवतीचा परिसर नो डेव्हलमेंट
व सायलेंट झोन घोषित करण्याबाबत**

(५) ७६६३६ (२०-०४-२०१७) श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कळंबा (जि.कोल्हापूर) उपनगरे व लगतच्या ग्रामीण जनतेच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असणा-या कळंबा तलावाभोवती बांधकामे होऊ नयेत, तलाव प्रदुषणमुक्त राहावा यासाठी हे क्षेत्र नो डेव्हलमेंट व सायलेंट झोन घोषित केले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त क्षेत्र नो डेव्हलमेंट व सायलेंट झोन घोषित केले असतांनाही या क्षेत्रात दुमजली अवैध बांधकामे मोठ्या प्रमाणात होत असल्याने तलावाच्या अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीनुसार तलाव पाणलोट क्षेत्रात विना परवाना बेकायदेशीर सुरु असलेली बांधकामे तात्काळ निष्कासित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१९) :(१) कोल्हापूर जिल्हा प्रदेश क्षेत्रासाठी सुधारित प्रादेशिक योजनेस शासनाने दि. ०४/०१/२०१८ रोजी मंजूरी दिली असून उक्त मंजूर प्रादेशिक योजनेमध्ये करवीर नागरी संकुलामध्ये कळंबा तलाव व लगत परिसराचा समावेश होत आहे. उक्त मंजूर प्रादेशिक योजनेच्या प्रस्तावानुसार कळंबा तलावाचे दक्षिण-पूर्वकडील काही क्षेत्र शेती तथा ना विकास विभागामध्ये दर्शविण्यात आलेले आहे. मंजूर प्रादेशिक योजनेमध्ये सायलेंट झोन असा विभाग दर्शविण्यात आलेला नाही.

वि.स. ५२४ (६)

(२ ते ४) उक्त क्षेत्रात दुमजली अवैध बांधकामे मोठ्या प्रमाणात होत असल्याची बाब निदर्शनास आलेली नाही.

सदर क्षेत्रातील तलाव पाणलोट क्षेत्रात विना परवाना बेकायदेशीर सुरु असलेली बांधकामे तात्काळ निष्कासित करण्याबाबत कोणताही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास किंवा उपविभागीय अधिकारी, करवीर किंवा तहसिलदार करवीर यांचे कार्यालयास प्राप्त झालेला नाही. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर विकास प्राधिकरण, कोल्हापूर यांचेकडे सदर तलाव पाणलोट क्षेत्रामधील अनाधिकृत बांधकामाबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.

**उल्हासनगर येथील कल्याण-बदलापूर महामार्गाचे काम
अत्यंत संथ गतीने सुरु असल्याबाबत**

(६) ८८६५४ (२३-०८-२०१७) श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उल्हासनगर वासीयांना कल्याण-बदलापूर महामार्गाचे काम अत्यंत धिम्प्या गतीने चालू असल्यामुळे अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब दिनांक १७ एप्रिल, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त मार्गाच्या कामाबाबत आणि बाधितांच्या विविध समस्यांबाबत मा. राज्यमंत्री, नगरविकास यांच्या दालनात संयुक्त बैठक होवून त्या बैठकीत मा. राज्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशांचे अद्यापही अनुपालन झालेले नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी उल्हासनगर येथील वाहतूक कोंडी व बाधितांच्या विविध समस्या सोडविण्याकरीता शासनस्तरावरून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१) कल्याण-अंबरनाथ रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या दुकानदारांनी पर्यायी जागांकरिता मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.

सदर याचिका क्रमांक २८११/२०१७ व इतर याचिकांमध्ये दिनांक ०९.०३.२०१७ रोजीच्या आदेशान्वये, सदर रस्ता रुंदीकरणाच्या कामास स्थगिती आदेश असून, सदर स्थगिती आदेश उठविण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याचे उल्हासनगर महानगरपालिकेने कळविले आहे.

(२), (३) व (४) सदर रस्त्याचे सीमांकनानुसार एकूण ८२१ बांधकामे बाधित होत असून, त्यापैकी ८ बाधित दुकान चालकांकडे मालकी हक्क असून, इतर सर्व बांधकामे अनधिकृत आहेत. तथापि, मालकी हक्क असलेल्या दुकानदारांना टी.डी.आर. किंवा एफ.एस.आय. च्या माध्यमातून मोबदला देण्यात येणार आहे.

तसेच, उर्वरित बाधित दुकानदारांचे पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे व मा. उच्च न्यायालयाचे स्थगिती आदेश उठल्यानंतर, रस्ता रुंदीकरण झाल्यावर वाहतूक कोंडी संपुष्टात येईल असे उल्हासनगर महानगरपालिकेने कळविले आहे.

खालापूर नगरपंचायतीचे प्रशासन संचालनालयाच्या आकृतीबंधानुसार ९५ टक्के कर्मचारी शासनाने ठरवून दिलेल्या शैक्षणिक पात्रतेत बसत नसल्याबाबत

(७) १०८९० (२३-०८-२०१७) श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खालापूर नगरपंचायतीचे प्रशासन संचालनालयाच्या आकृतीबंधानुसार ९५ टक्के कर्मचारी शासनाने ठरवून दिलेल्या शैक्षणिक पात्रतेत बसत नसल्यामुळे सुमारे तेरा कर्मचा-यांवर बेरोजगारी येणार असल्याचे नुकतेच माहे जून, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यासंदर्भात कर्मचा-यांनी मा.मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासन स्तरावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०१-२०१९) :(१) खालापूर नगरपंचायतीची स्थापना दि.२६ जून,२०१५ रोजी झालेली आहे.

- भुतपूर्व खालापूर ग्रामपंचायतीमध्ये एकूण १५ कर्मचारी कार्यरत होते.
 - खालापूर नगरपंचायतीकीता मंजूर झालेल्या आकृतीबंधानुसार २ कर्मचा-यांचे समावेशन झाले असून उर्वरित १३ कर्मचा-यांच्या शैक्षणिक अपात्रतेमुळे समावेशन होऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
- (२) अशा आशयाचे निवेदन प्राप्त झाले आहे, हे खरे आहे.
 - (३) उर्वरित कर्मचा-यांच्या समावेशनाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त तथा संचालक, नगरपालिका प्रशासन संचालनालय यांना देण्यात आल्या आहेत.
 - (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील सायन,केडएम,जे.जे.रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असल्याबाबत

(८) १६२५७ (३०-१२-२०१७) श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील सायन,केडएम,जे.जे.रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या अस्वच्छतेमुळे येथील रुग्णांना जंतूसंसर्ग होवू शकतो, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, यामुळे शासनाने येथील सफाई कर्मचा-यांची संख्या वाढविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.स. ५२४ (८)

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१), (२) व (३) सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु असून, रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक पाळीमध्ये सफाई कामगारांची नेमणुक करण्यात आली आहे.

तसेच, महानगरपालिकेमार्फत नेमणुक करण्यात आलेल्या मे. बी.व्ही.जी. इंडिया प्रा.लि. या संस्थेकडे ऑगस्ट २०१७ पासून रुग्णालयांच्या साफसफाईची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

सद्यःस्थितीत ऑगस्ट, २०१८ पासून मे. कल्पतरु हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलीटी मॅनेजमेंट सर्विसेस प्रा.लि. या संस्थेकडे रुग्णालयांच्या साफसफाईची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कुर्ला (मुंबई) येथील कापड गोदामाला आग लागल्याबाबत

(९) १००१५४ (०६-०१-२०१८) श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कुर्ला (मुंबई) येथील कापड गोदामाला दिनांक २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास आग लागली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या आगीमुळे किती नुकसान झाले आहे,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार आग लागण्यास कारणीभूत असणाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१) कुर्ला (मुंबई) येथील कापड गोदामाला दिनांक २८ ऑक्टोबर, २०१७ रोजी सकाळी ०९.०३ वाजता आग लागली होती हे खरे आहे.

(२) सदर आगीत अंदाजे रुपये २.९६ लक्ष इतके नुकसान झाले आहे.

(३) व (४) सदर प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चौकशी करण्यात आली असून, सदर आग सदोष विद्युत प्रणालीमुळे लागली असल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

माहिम (मुंबई) येथील मे.माईटी इंजिनियर्स व कॉन्ट्रक्टरचे विकासक व वास्तुविशारद यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत गैरव्यवहार केल्याबाबत

(१०) १०१००५ (३०-१२-२०१७) श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.सुनिल केदार (सावनेर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माहिम (मुंबई) येथील मे.माईटी इंजिनियर्स व कॉन्ट्रक्टरचे विकासक व वास्तुविशारद यांनी १३ झोपडया असताना विकासकांनी २८ बनावट झोपडया दाखवून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून देण्यात आलेले आशयपत्र (L.O.I) आणि नकाशाकडे दुर्लक्ष करून जास्तीचे बेकायदा बांधकाम केल्याचे दिनांक १४ ऑगस्ट, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने या प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व चौकशीनुसार कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (३०-०१-२०१९) : (१) हे खरे नाही असा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा अहवाल आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये चार कर्मचाऱ्यांची बोगस भरती झाल्याबाबत

(११) १०६५५० (१९-०४-२०१८) डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.तुकाराम काते (अणुशक्ती नगर), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत), डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि मुख्यालय उपायुक्त यांच्या नावाचे बनावट सट्ट्या व शिक्के वापरून उल्हासनगर महानगरपालिकेत चार कर्मचाऱ्यांची बोगस भरती झाल्याचे माहे डिसेंबर, २०१७ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी श्री.राजेंद्र चौधरी या नगरसेवकाने मा.नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निवेदनाव्दारे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व तदनुषंगाने उक्त प्रकरणी संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.स. ५२४ (१०)

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१) उल्हासनगर महानगरपालिकेत बोगस भरती झाली हे खरे नाही. तथापि, काही व्यक्तींची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याचे उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(२) सदर निवेदन प्राप्त झाले हे खरे आहे.

(३) फसवणूक झालेल्या व्यक्तींनी पोलीस तथा उल्हासनगर महानगरपालिकेस कोणतीही लेखी तक्रार केली नसल्याने महानगरपालिकेमार्फत चौकशी करण्यात आली नसल्याचे उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राजकीय नेत्यांच्या मालमत्ता ATM फायनान्स कंपन्यांचा शोध घेऊन उल्हासनगर
महानगरपालिकेने कर वसुली केल्याबाबत**

(१२) १०९०८१ (१२-०४-२०१८) श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.किसन कथारे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर महानगरपालिकेने कर आकारणे, रेकॉर्डवर नसलेल्या बँक, राजकीय नेत्यांच्या मालमत्ता, ATM, फायनान्स कंपन्यांचा कसून शोध घेऊन अशाच मालमत्तांकडून ३ महिन्यांत १३ कोटींचे उत्पन्न मिळाले असून महानगरपालिकेच्या टारगेट वरील मालमत्तेमुळे वसुली करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महानगरपालिका रेकॉर्डवर नसलेल्या आणि नामपात्र कर आकारणीच्या मालमत्ता टारगेटवर आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने उक्त मालमत्तांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) मालमत्ता करापासून वंचित असलेल्या मिळकतीवर जी.आय.एस. प्रणालीच्या माध्यमातून कर आकारणी करण्याची कार्यवाही सुरु असून, त्याअनुषंगाने निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(३) उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात नियमितपणे कर आकारणी सुरु असलेल्या परंतु मिळकतीच्या वापरकर्त्यांमध्ये बदल झाला आहे अशा १२६ मालमत्तांवर सन २०१७-१८ मध्ये सुधारीत कर आकारणी करण्यात आली असल्याचे उल्हासनगर महानगरपालिकेने कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

आरोस (ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग) येथील सर्वे नं.१२३ "ओस्ट्रो प्रेस्टीज" विकासकाने हाऊसिंग प्रकल्पाची "महारेरा" अंतर्गत नोंदणी न करता अवैधरित्या घरांची जाहिरात केल्याबाबत

(१३) १०९९२२ (०६-०४-२०१८) श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आरोस (ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग) येथील सर्वे नं.१२३ "ओस्ट्रो प्रेस्टीज" विकासकाने हाऊसिंग प्रकल्पाची "महारेरा" अंतर्गत नोंदणी न करता अवैधरित्या घरांची जाहिरात करून महारेरा कायद्याचे कलम ३ (१) चे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी व त्यानुषंगाने कारवाई करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी अध्यक्ष, महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण यांच्याकडे दिनांक २३ जानेवारी, २०१८ रोजी वा त्या सुमारास निवेदनाव्दारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कुडाळ तालुक्यातील तसेच बाहेरील ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी आतापर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (२४-०१-२०१९) : (१) होय. हे खरे आहे.

(२) या प्रकरणाची दि. १५.०२.२०१८ रोजी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे (महारेरा) सुनावणी घेण्यात आली असून संबंधित गृहनिर्माण प्रकल्पाची नोंदणी रद्द करण्याचे आदेश महारेराने दिले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील हरित पट्ट्यातील आरक्षित वनजमिनी संरक्षित करण्याबाबत

(१४) ११५२६६ (३१-०३-२०१८) प्रा.(श्रीमती) मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात २६ महापालिका, २५६ नगरपालिकांमध्ये विकास आराखड्यात मंजूर हरित पट्ट्यातील आरक्षित वनजमिनी गहाळ झाल्याचे माहे जानेवारी २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय

(२) असल्यास, यामध्ये राखीव वने, संरक्षित वने, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने आदींचा समावेश आहे, परंतु दिनांक २९ मे, १९६७ च्या शासन निर्णयानुसार वनजमिनीचा वनेतर कामाकरिता वापर करण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाची पूर्वपरवानगी अवश्य आहे, हे ही खरे आहे काय

(३) असल्यास, ग्रीन झोन मधील वनजमिनीचे आरक्षण बदलण्यासाठी नगरसेवक आमसभेत प्रस्ताव मांडतात व हा प्रस्ताव एक तृतीयांश बहुमताने मंजूर होऊन जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त जिल्हा नियोजन समिती ते मंत्रालय असा प्रवास करून मान्यता मिळवावी लागत आहे, हे ही खरे आहे काय

वि.स. ५२४ (१२)

- (४) असल्यास, याबाबत शासनाने आढावा घेऊन वन जमिनींना संरक्षण मिळावे याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१९) : (१) हे खरे नाही.

(२) कोणत्याही अभिलेखात, कोणाच्याही मालकीचे वन म्हणून नोंद असलेले क्षेत्र जर वनेतर कामासाठी वापरावयाचे असेल तर त्यासाठी वनसंवर्धन अधिनियम, १९८० अंतर्गत केंद्र शासनाची पुर्व परवानगी घ्यावी लागते. उक्त अधिनियम दि. २५/०१/१९८० पासून लागू झाला असून दि. २५/०१/१९८० पुर्व कोणतीही वनजमिन निर्वाणीकृत करणे, किंवा कोणत्याही विभागास/संस्थेस देण्यासाठी मा. राज्यमंत्री मंडळाची पुर्व परवानगी घ्यावी लागेल असे शासन परिपत्रक क्रमांक एफएलडी-१०७६/११०-फ-३, दिनांक ०४/०८/१९७६ मध्ये निर्देश दिलेले आहेत.

(३) अशी स्थिती दिसुन येत नाही. केंद्रीय पर्यटन व वन विभागाच्या परवानगी शिवाय असे करणे शक्य नाही. तसेच प्रादेशिक योजना किंवा विकास योजना तयार करतेवेळी वन क्षेत्राच्या वापर केवळ Forest Land (वन जमीन) म्हणून दर्शविणे बंधनकारक आहे अशा जमिनीवर वन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणतेही आरक्षण दर्शविण्यात येऊ नये . या आशयाचे निदेश शासनाने दि. २३/०८/२०१७ रोजी पारित केलेले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

उल्हासनगर (जि. ठाणे) येथील महानगरपालिकेचा कर्मचारी

नावात बदल करून सेवेत कायम असल्याबाबत

(१५) ११५३७१ (१९-०४-२०१८) श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर (जि. ठाणे) येथील महानगरपालिकेच्या एका कर्मचार्याने भावाच्या नावात व स्वतःच्या नावात बदल करून २० वर्षांपासून सेवेत कायम असल्याची बाब दिनांक २० डिसेंबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आल्यानंतरही सदर प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली तसेच चौकशीनुसार संबंधित दोषी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.स. ५२४ (१३)

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१) व (२) श्री. रमेश भानुदास अढांगळे हे उल्हासनगर महानगरपालिकेत सफाई कामगार या पदावर रोजंदारी तत्वावर कार्यरत होते. त्यांना दिनांक ०२.११.१९९६ रोजीच्या आदेशान्वये उल्हासनगर महानगरपालिकेने कायम केले होते.

तथापि, श्री. रमेश अढांगळे यांनी दिनांक ११ जानेवारी, २००१ मधील शासन राजपत्रात श्री. राजेंद्र भानुदास अढांगळे असा बदल केल्याचे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले.

सदर प्रकरणी अतिरिक्त आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका यांचेमार्फत प्राथमिक चौकशी करण्यात आली असून, उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत कार्यरत असलेल्या श्री. राजेंद्र अढांगळे यांचेवर गुन्हा क्रमांक १११७/२०१८, कलम ४२०,४६७,४०६ भा.दं.वि. अन्वये दिनांक ०२.०५.२०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.

श्री. राजेंद्र अढांगळे यांना दिनांक २७.०७.२०१८ रोजीच्या आदेशान्वये उल्हासनगर महानगरपालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मोरबे (नवी मुंबई) येथे सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी केल्याबाबत

(१६) ११५६९० (०४-०४-२०१८) श्री.अनिल कदम (निफाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई येथे विजेची बचत व्हावी, स्वस्त व पर्यावरण पुरक विद्युत निर्मिती व्हावी या उद्देशाने शासनाने मोरबे येथे सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी केली आहे , हे खरे आहे काय.

(२) असल्यास, सदर प्रकल्पातून किती विज निर्मिती करण्यात येते व कोणकोणत्या प्रयोजनासाठी वापरण्यात येते तसेच सदर प्रकल्पाला किती खर्च आला व त्यापासून किती महसूल प्राप्त होत आहे,

(३) असल्यास, सदर प्रकल्पासाठी झालेला खर्च व त्यापासून मिळणारे उत्पन्न याचा विचार करता सदर प्रकल्पामुळे शासनाला किती नुकसान झाले आहे व नुकसान भरपाई करीता शासनाने कोणती कार्यवाही केली आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१९) : (१) मोरबे धरण नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित आहे. तथापि तेथे सद्यस्थितीत सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी केली नसल्याचे, महानगरपालिकेने कळविले आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बेस्ट ला नवसंजीवनी देण्याबाबत

(१७) ११६७३५ (२३-०७-२०१८) श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईकरांचे वाहतुकीचे साधन असलेल्या बेस्ट उपक्रमावर खासगीकरणाचे संकट ओढवले असताना प्रवासी संख्याही कमी होत असल्याचे माहे एप्रिल, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, बेस्टमधील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, अयोग्य निविदा प्रक्रिया यामुळे ११ महिन्यांच्या काळात एकूण ६९० लाख प्रवाशांनी बेस्टकडे पाठ फिरविल्याची बाब दिनांक २ मे, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या बेस्टमधून ५० लाख प्रवासी रोज प्रवास करत होते मात्र सध्या सुमारे २८ लाख प्रवाशांची वाहतूक होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, महानगरपालिका प्रशासनाने बेस्ट सल्लागारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव बेस्ट समिती समोर सादर केला असता यात बीएमसी अॅक्ट आणि सीव्हीसी तत्वाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, सदर प्रकरणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा मुंबईचा महत्त्वाचा भाग असून बेस्टला नवसंजीवनी देण्याबाबत शासनातर्फे कोणती उपाययोजना करण्यात आली वा येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१) व (२) बेस्ट उपक्रमाच्या प्रवासी संख्येमध्ये गेल्या काही वर्षांत खालील कारणामुळे घट झाली असल्याचे बेस्ट प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे:-

- प्रवाशांच्या गरजेनुसार त्यांना आकर्षित करेल अशा मिनी मिडी बससेवा उपलब्ध करून देणे शक्य झालेले नाही.
- सन २००१ च्या तुलनेत मुंबईतील दुचाकी वाहनांच्या संख्येत सन २०१७ मध्ये ३००% ने वाढ झाली आहे.
- कार, ऑटोरिक्षाच्या संख्येमध्ये सुध्दा वाढ झाली आहे.
- प्रवाशांना त्यांच्या निवासस्थानापासून रेल्वे स्थानकापर्यंत रिक्षा, टॅक्सी, दुचाकी वाहने थेट सेवा उपलब्ध करून देत असल्याने तसेच, प्रवाशांच्या वाढलेल्या क्रयशक्तीमुळे व बदलत्या प्राधान्यक्रामामुळे तसेच त्यांना आकर्षित करेल अशी बससेवा व सुविधा उपलब्ध करून देता आलेली नाही.

- (३) बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून प्रतिदिन २८ लाख प्रवाशांची वाहतुक केली जाते.
- (४) बेस्ट उपक्रमातील सल्लागार नियुक्तीचे प्रस्ताव मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील तरतुदीनुसार व सीव्हीसी तत्वांचे पालन करून सक्षम प्राधिकारी व प्राधिकरणाच्या मान्यतेने देण्यात आल्याचे बेस्ट प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
- (५) व (६) मुंबईतील वाहतुकीच्या साधनांमध्ये होणारे बदल विचारात घेऊन बेस्ट उपक्रमाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्याने बेस्ट प्रवर्तनामध्ये लवचिकता आणण्याचे धोरण स्विकारले असून, त्यानुषंगाने खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे:-
- भविष्यात बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्वावर मिनी आणि मिडी तसेच वातानुकूलित बसगाड्यांचा समावेश करणे
 - आयटीएमएस प्रकल्पाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांना बसथांब्यावर येणाऱ्या बसच्या आगमन वेळेची माहिती तसेच बसमध्ये बसस्थानकांची उद्घोषणा इत्यादी सारख्या अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतर्गत मंडईसाठी राखीव ठेवलेल्या जागांबाबत

- (१८) ११६७९० (२६-०७-२०१८) अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), कॅप्टन आर.तमिल सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्री.नरेंद्र महता (मिरा भाईदर), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये मंडईसाठी राखीव ठेवलेल्या जागांवर अद्यापपर्यंत महानगरपालिकेने मंडई सुरु केली नसल्याचे दिनांक ११ एप्रिल, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मंडईसाठी उपलब्ध जागांचा वाणिज्य वापर करणाऱ्या प्रकल्पबाधितांसाठी देण्याची तरतूद असली तरी त्यांना मंडईमधील अनुज्ञेय व्यवसायच करण्याची अट तसेच मालकी ऐवजी 'परवाना' तत्वावर गाळे देण्यात येत असल्यामुळे प्रकल्पबाधित सदर ठिकाणी गाळे घेत नसल्यामुळे या जागा रिकाम्या रहात असल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, ह्या मंडईच्या देखभालीसाठी सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी काही समाजकंटक असामाजिक कृत्य करीत असल्याचेही आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करून त्या ठिकाणी मंडई ऐवजी आवश्यक अन्य कारणासाठी वापर करण्याबाबत शासन महानगरपालिकेला निर्देश देणार आहे काय,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१) मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील मंडई आरक्षण असलेल्या भूखंडावरील एकूण १४ मंडया बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आल्या असून, महानगरपालिकेच्या दिनांक २८ मार्च, २०१३ रोजीच्या ठरावानुसार सदर मंडयांच्या बांधीव सुविधा क्षेत्र विविध प्रकल्पबाधित व्यक्तींना वितरीत करण्यात आले आहेत.

तथापि काही प्रकल्पबाधीत व्यक्ती वितरीत करण्यात आलेल्या जागेचा ताबा घेत नाहीत तरी काही व्यक्ती ताबा घेतल्यानंतरही तेथे व्यवसाय सुरु करत नाहीत.

त्यामुळे काही ठिकाणी मंडई सुरु झाली नसल्याचे निदर्शनास येते असे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(२) मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ६१(ह) अन्वये महानगरपालिका किरकोळ मंडई बांधणे, त्यांचे परिरक्षण करणे व तेथील व्यवसायाचे नियंत्रण करणे हे महानगरपालिकेचे आवश्यक कर्तव्य आहे.

तसेच सदर मंडयांमध्ये सदर कायद्यातील परिशिष्ट "जज" मध्ये नमूद केलेले व्यवसाय करणे अनुज्ञेय आहे. त्यामुळे प्रकल्पबाधीतांना गाळे मालकी तत्वावर देणे शक्य नसल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.

(३) सदर मंडया ज्या विभागात आहेत त्या विभागाच्या सुरक्षा रक्षक विभागास महानगरपालिका किरकोळ मंडईच्या बांधीव सुविधा क्षेत्रांचे सुरक्षा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

(४) महानगरपालिका किरकोळ मंडई या सार्वजनिक उद्देशासाठी राखीव असलेल्या भूखंडावरील बांधीव क्षेत्रात भूखंड ज्या उद्देशासाठी राखीव आहे त्यासाठी वापर करण्यास महानगरपालिका बांधील आहे.

त्यामुळे सदर ठिकाणी मंडईऐवजी आवश्यक अन्य कारणासाठी वापर करण्याबाबत परवानगी देता येणार नसल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील ७०० चौ.फुटापर्यंत घरांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत

(१९) ११७१२३ (२८-०७-२०१८) श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील ७०० चौ.फुटापर्यंत घरांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत शासनाने अनुकूलता दर्शविली असून यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी वैधानिक कार्यवाही पूर्ण करून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री महोदयांनी, आयुक्त, मुंबई महानगरपालिका यांना माहे मार्च, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान दिले आहेत , हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मा. मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार आयुक्त, मुंबई महानगरपालिका यांनी ७०० चौ.फुटांच्या घरांना कर माफी देण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेत मंजूर करून शासनाकडे मान्यतेसाठी पाठविणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१९-०१-२०१९) : (१), (२) व (३) बृहन्मुंबईतील ५०० ते ७०० चौ. फुटापर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भातील सुयोग्य प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबत आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना दिनांक ३० ऑक्टोबर, २०१८ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कुलाबा पोर्ट तसेच कुर्ला येथील एल विभागात अनेक ठिकाणी बेकायदा इमारत बांधकामे होत असल्याबाबत

(२०) ११७५६६ (२३-०७-२०१८) श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.नरेंद्र महेता (मिरा भाईंदर), श्री.बळीराम सिरसकार (बाळापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या कुलाबा पोर्ट तसेच कुर्ला येथील एल विभागात अनेक ठिकाणी बेकायदा इमारत बांधकामे होत असल्याचे माहे एप्रिल, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती काय निदर्शनास आले तदनुसार बेकायदा बांधकामांवर आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत तसेच या बेकायदा बांधकामांना अभय देणाऱ्या महानगरपालिकेच्या सहा.आयुक्त व प्रभाग अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे.

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१), (२) व (३) कुलाबा पोर्ट येथे माहे एप्रिल, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान नवीन इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम आढळून आले नसल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

कुर्ला "एल" विभागात एकूण १६ प्रभाग येत असून, सदर प्रभाग विस्तृत झोपडपट्टीने व्यापलेला आहे. सदर घोषित झोपडपट्टी क्षेत्रामध्ये कारवाई करण्याबाबतचे अधिकार सक्षम प्राधिकारी म्हणून संबंधित उपजिल्हाधिकारी (अति. निष्कासन) यांना आहेत. तसेच, दिनांक २३.०५.२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, म्हाडा अभिन्यासामधील भूखंडावर कारवाई करण्याचे अधिकार नियोजित प्राधिकरण म्हणून म्हाडा प्राधिकरणास देण्यात आले आहेत.

उर्वरित ठिकाणी मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ व महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ नुसार कारवाई करण्यात येते.

तसेच, अनधिकृत बांधकाम करणारे मालक/ताबेदार व कंत्राटदार यांच्यावर स्थानिक पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ मधील विहित तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्यात येतात.

**'बेस्ट' परिवहन उपक्रमांतर्गत प्रवाशांना तिकीट देण्यास
वापरण्यात येणाऱ्या ट्रायमॅक्स मशिनबाबत**

(२१) ११८१०७ (२४-०७-२०१८) श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.जयकुमार गोरे (माण), कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.सुनिल केदार (सावनेर), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.राहुल बांदे (चिखली), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.अमित झनक (रिसोड), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) 'बेस्ट' परिवहन उपक्रमांतर्गत प्रवाशांना तिकीट देण्यात येणाऱ्या ट्रायमॅक्स मशीनपैकी ९० टक्के मशीन बंद असून कागदी तिकिटांची कमतरता असल्यामुळे ही तिकिटे नेण्यासाठी बॉक्स उपलब्ध असूनही कंडक्टरना दिले नसल्याचे दिनांक १६ एप्रिल, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त कारणास्तव बेस्ट प्रशासनाचे नुकसान झाले, तसेच ट्रायमॅक्स मशीनचा करार दोन वर्षापूर्वी संपला असून नवीन मशीन आणण्यासाठी अद्याप कोणताही करार झालेला नसल्याने शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहे व त्यानुसार नवीन ट्रायमॅक्स मशीन आणण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१) पूर्वीप्रमाणे मोठ्या आकाराचे तिकिट बॉक्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे ते बसवाहकांना वितरीत करण्यात आले नसल्याचे बेस्ट प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

(२), (३) व (४) ट्रायमॅक्स मशीनमधील बिघाडामुळे बसवाहकांची गैरसोय होऊ नये याकरिता पुरेशा प्रमाणात पारंपारिक (कागदी) तिकिटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच, विद्यमान मशिन्सच्या दुरुस्तीबरोबरच तिकिट वितरण, बसपास योजना यांकरिता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) ही नवीन प्रणाली उपलब्ध करण्याची प्रक्रिया बेस्ट प्रशासनामार्फत सुरु करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या देवनार येथील डम्पिंग ग्राऊंडला संरक्षण भिंत उभारण्याबाबत

(२२) ११८१९३ (२६-०७-२०१८) श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या देवनार येथील डम्पिंग ग्राऊंडला संरक्षण भिंत उभारण्याचा निर्णय घेतला असताना त्यासाठी लागणारी महाराष्ट्र सागरी क्षेत्र नियंत्रण प्राधिकरणाची परवानगी अद्याप मिळाली नसल्याने संरक्षण भिंतीचे काम रखडले असल्याचे माहे एप्रिल, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू संरक्षण भिंतीच्या कामासाठी अद्यापही महाराष्ट्र सागरी क्षेत्र नियंत्रण प्राधिकरणाची परवानगी न मिळण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, तातडीने ही परवानगी देऊन काम सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) सदर ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याच्या परवानगीबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र सागरी क्षेत्र नियंत्रण प्राधिकरणास ऑक्टोबर २०१७ मध्ये सन २००५-०६ च्या एचटीएच (HTL) नकाशांच्या आधारावर सादर करण्यात आला होता.

तथापि, सन २००५-०६ च्या सीआरझेड नकाशानुसार संरक्षक भिंतीचे नियोजित काम भरती रेषेपासून सागराच्या दिशेने असल्याने दिनांक ०२.११.२०१८ रोजीच्या बैठकीत सदर प्रस्तावास परवानगी मिळाली नसल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.

(३) व (४) सन २००५-०६ च्या एचटीएल (HTL) नकाशांचे महानगरपालिकेच्या पूर्व उपनगरातील अद्ययावतीकरणाचे काम नोव्हेंबर २०१८ च्या तिसऱ्या आठवड्यात पूर्ण झाले आहे. त्यानुसार संरक्षण भिंत एचटीएल (HTL) जमिनीकडील बाजूस येत आहे.

तदनंतर महानगरपालिकेमार्फत अद्ययावत नकाशांवर आधारीत संरक्षण भिंत बांधण्याकरिता परवानगी प्रस्ताव दिनांक ०३.१२.२०१८ रोजी महाराष्ट्र सागरी क्षेत्र नियंत्रण प्राधिकरणास सादर करण्यात आला असून, याबाबतची पुढील कार्यवाही सुरु असल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

परेल (मुंबई) येथील केईएम रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी

असलेल्या औषध दुकानातील गैरसोयीबाबत

(२३) ११८७३६ (२३-०७-२०१८) डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.राहुल बोंद्रे (चिखली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परेल (मुंबई) येथील केईएम रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी दिवस-रात्र औषधांचे दुकान उपलब्ध आहे तसेच इतर मेडिकल स्टोअरच्या तुलनेत इथे कमी दरात औषधे मिळत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची नेहमीच गर्दी असते.मात्र दुकानाच्या खिडकीजवळ उभे

वि.स. ५२४ (२०)

राहून औषधे घेणे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रासदायक ठरत असल्याचे दिनांक ११ मे, २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू औषध दुकानाजवळ उभे राहण्यासाठी व्यवस्थित जागा नसल्याने जलवाहिनीवर उभे राहून रुग्णांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना औषधे घ्यावी लागत असून कमी उंची असलेले नागरिक, दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिकांना जीवघेणे ठरत असून संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करित असल्याचे लक्षात घेता शासनाने याबाबत चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत कोणती उपाययोजना केली वा करीत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१९-०१-२०१९) : (१) के.ई.एम. रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात प्रतिदिन ६००० ते ७००० रुग्ण तपासले जात असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची नेहमीच गर्दी असते.

इतर मेडिकल स्टोअर्सच्या तुलनेत के.ई.एम. रुग्णालयातील मेडिकल स्टोअरमध्ये छापील किंमतीवरील दराच्या १२.५०% इतक्या सवलतीच्या दराने औषधे मिळत असल्याने, के.ई.एम. रुग्णालयाव्यतिरिक्त परळ विभागातील इतर रुग्णही येथे औषध घेण्यासाठी येतात.

त्यामुळे सदर ठिकाणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गर्दी असते ही वस्तुस्थिती आहे.

(२) के.ई.एम. रुग्णालयाची इमारत पुरातन वारसा असल्याने सदर वास्तूमध्ये बदल करणे अशक्य असल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

सदर औषध दुकानाजवळ व्यवस्थित उभे राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पायरी बनविण्यात आली आहे. तसेच कमी उंची असलेले नागरिक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व गरोदर स्त्रियांकरिता स्वतंत्र खिडकी आतील बाजूस उपलब्ध करून देण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

धोबीतलाव (मुंबई) येथील एपी मच्छी व मटण मंडई इमारत पाडण्यात आल्याबाबत

(२४) ११९९०७ (२९-०७-२०१८) श्री.नारायण कुचे (बदनापूर), श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील धोबीतलाव येथील एपी मच्छी मटण मंडई इमारतीच्या दुरुस्तीवर दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेने दीड कोटीहून अधिक रक्कम खर्च केले व नंतर त्याच इमारती धोकादायक ठरवून जमीनदोस्त करण्यात आल्या, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू इमारती दुरुस्तीनंतर पाडण्यामागची कारणे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०१-२०१९) : (१), (२) व (३) धोबीतलाव येथील ए.पी. मच्छी मटण मंडई ही तळमजला + एक या इमारतीत स्थित असून, मंडईचा काही भाग बाजूच्या तळमजला + पाच या इमारतीच्या तळमजल्यावर स्थित आहे.

सदर ठिकाणी मार्केट स्थित असलेल्या भागाच्या दुरुस्तीवर कोणताही खर्च करण्यात आला नसल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

तथापि, सदर ठिकाणी तळमजला + पाच या महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या अखत्यारीतील इमारतीत ३३ सदनिका असून, सदर सदनिकांवर किरकोळ अंतर्गत दुरुस्ती करण्यात आलेली आहे. सदर दुरुस्तीच्या कामासाठी महानगरपालिकेमार्फत रु. ६६ लाख इतका खर्च करण्यात आला आहे.

सन २०१६ मध्ये संकुलातील सर्व इमारतींचे पुन्हा सर्वेक्षण केले असता, सर्व इमारती सी-१ (निष्कासन करण्यायोग्य) श्रेणीत असल्याबाबतचा अहवाल देण्यात आला.

सदर अहवालास अनुसरून ३३ सदनिका असलेली तळमजला + पाच ही इमारत सन २०१८ मध्ये निष्कासित करण्यात आली असल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पनवेल महानगरपालिका हद्दीतील सिडको प्रशासनाने विकसित केलेल्या
कामोठा नोडमध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत**

(२५) १२०९३३ (२९-०७-२०१८) श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंणघाट), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पनवेल महानगरपालिका हद्दीतील सिडको प्रशासनाने विकसित केलेल्या कामोठा नोडमध्ये मुलभूत सुविधांबरोबरच आरोग्य केंद्र, सार्वजनिक शौचालये, उद्याने आणि मैदानांची सुविधा उपलब्ध न केल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे माहे मे, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तीन लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेल्या कामोठा नोडमध्ये उक्त सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना खारघर येथे जावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, तेथील धोकादायक पुलाची तातडीने डागडूजी न केल्यास पुल खचण्याची भिती नागरिकांमध्ये निर्माण झाली असून उक्त विभागात सिडको प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून दोन ठिकाणी उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांचे उद्घाटन न केल्यामुळे नादुरुस्त झाले आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कामोठा नोडमध्ये आरोग्य केंद्र, सार्वजनिक शौचालये, उद्याने आणि मैदानांची सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत कोणती उपाययोजना वा कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१)

- कामोठे नोड सिडकोने विकसित करून नागरी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. यापैकी घनकचरा व्यवस्थापन व नागरी आरोग्य सेवा पनवेल महानगरपालिकेमार्फत दिनांक ०१.०७.२०१८ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
- आरोग्य केंद्र सद्यस्थितीत महानगरपालिकेमार्फत कार्यान्वित आहे.
- कामोठे नोडमध्ये सिडको प्रशासनाने सार्वजनिक शौचालय उभारले असून त्याची देखभाल सद्यस्थितीत सिडकोमार्फत केले जाते.
- कामोठे नोड मधील उद्याने व मैदाने यांचे हस्तांतरण अद्याप सिडको मार्फत विकसित करण्यात आले आहेत.
- सिडको प्रशासनाकडील कामोठे नोडमध्ये वरील प्रमाणे सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.

(२) खारघर व कामोठे नोड स्वयंपूर्ण असून सिडको प्रशासनाने यांचे लोकसंख्येनुसार सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

(३) कामोठा नोडमध्ये धोकादायक पुल असल्याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त नाही किंवा तसे निदर्शनास आलेले नाही. तसेच सदर सार्वजनिक शौचालयांचा वापर सुरु आहे.

(४) व ५) प्रश्न उद्भवत नाही.

उल्हासनगर (जि. ठाणे) येथील स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रशासकीय

दफ्तर तपासणी होत नसल्याबाबत

(२६) १२२३१४ (२९-०७-२०१८) श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर (जि. ठाणे) महानगरपालिकेतील बांधकाम विभाग, नगर रचना विभाग, कर विभाग आदि महत्वाच्या विभागातील फायली चोरीला जाणे, गहाळ होणे असे प्रकार वारंवार होत आहेत ही बाब माहे मे, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाकडून दर तीन किंवा पाच वर्षातून स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रशासकीय दफ्तर तपासणी होत नसल्याने फाईल गहाळ होणे, फाईल चोरीला जाणे, फायलींचा प्रवास नियमानुसार न होणे, अभिलेख कक्ष नसणे, बोगस कर्मचारी २० वर्षांपासून सेवेत असणे इत्यादी महत्वाच्या प्रशासकीय बाबीतील अनियमितता प्रकरणी शासनाकडून चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, शासनाने उक्त प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारण काय आहेत ?

वि.स. ५२४ (२३)

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१) दिनांक १० मे, २०१८ रोजी उल्हासनगर महानगरपालिकेच्या कार्यालयातून एक स्वीकृत नगरसेवक हे कार्यालयात कोणीही उपलब्ध नसतांना संचिका त्यांच्या शर्टमध्ये लपवून घेऊन जात असल्याची घटना सी.सी.टि.व्ही. कॅमेरामध्ये कैद झाल्याचे उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(२) व (३) उल्हासनगर महानगरपालिकेत अभिलेख कक्ष असून, संचिका नियमानुसार नोंदवून ठेवल्या जातात.

तसेच, उल्हासनगर महानगरपालिकेत बोगस सफाई कर्मचारी कार्यरत असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने, सदर कर्मचाऱ्याविरुद्ध मध्यवर्ती पोलीस स्टेशन येथे गुन्हा नं. ११७/२०१८ भा.द.वि. कलम ४२०,४६७,४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर गुन्ह्यातील चौकशीअंती प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच, संचिका चोरी प्रकरणी संबंधितांविरुद्ध मध्यवर्ती पोलीस स्टेशन येथे गुन्हा नं. १३०/२०१८ भा.द.वि. ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई महानगरपालिका शाळेतील महत्वाकांक्षी टॅब योजना
अखेर बंद करण्यात येत असल्याबाबत**

(२७) १२२५१४ (२९-०७-२०१८) श्री.संतोष दानवे (भोकरदन), श्री.नारायण कुचे (बदनापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिका शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आधुनिक युगात घेऊन जाण्यासाठी तीन वर्षांपूर्वी साकारलेली महत्वाकांक्षी टॅब योजना अखेर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे माहे एप्रिल, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू योजना बंद करण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, या योजनेवर झालेल्या खर्चाचा तपशील काय आहे?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१) व (२) सदर योजना बंद करण्यात आली नसून, सन २०१७-१८ मध्ये इयत्ता ९ वी विद्यार्थ्यांना १८,०७८ टॅबचे वितरण करण्यात आल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(३) सदर टॅबसाठी रु. १८.७० कोटी इतका खर्च करण्यात आला आहे.

काळबादेवी, झवेरी बाजार या परिसरात सुवर्ण कारखान्यांतून बाहेर पडणा-या विषारी वायूमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याबाबत

(२८) १२२५१७ (२९-०७-२०१८) श्री.संतोष दानवे (भोकरदन), श्री.नारायण कुचे (बदनापूर) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दक्षिण मुंबईतील काळबादेवी, झवेरी बाजार या परिसरात सुवर्ण घडविणारे कारखाने असून या कारखान्यांवरील चिमणीतून बाहेर पडणा-या विषारी वायूमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याचे माहे मे, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कारखान्यांमध्ये अकुशल कामगार अति ज्वलनशील पदार्थ हाताळतात, तसेच बेकायदा सिलिंडर्समुळे या कारखान्यांमध्ये आगीचा धोका संभवतो, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त कारखान्यांवर महानगरपालिका प्रशासनाने चौकशी करून कारवाई केली आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस (१९-०९-२०१९) : (१) दक्षिण मुंबईतील काळबादेवी, भुलेश्वर परिसरातील सुवर्णकारांकडून करण्यात येणाऱ्या सोने शुध्दीकरणाच्या व पॉलिशिंगच्या व्यवसायाकरिता वापरल्या जाणाऱ्या जलद रसायने व त्यापासून निर्माण होणाऱ्या घातक वायु प्रदुषणासंदर्भात धुरांडे व भट्टया निष्कासनाची कारवाई महानगरपालिकेमार्फत वारंवार करण्यात येते.

(२) सुवर्णकारागीरांचा व्यवसाय शासनाच्या अनुसूची "एम" मधील भाग-४ मध्ये अंतर्भूत नाही. त्यामुळे सदर व्यवसायाविरुद्ध मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३९४ अन्वये कारवाई करता येत नाही.

तथापि सदर व्यवसायाच्या अनुषंगाने लागणारे एलपीजी गॅस सिलेंडर्स, अॅसिड इत्यादी अनुसूची "एम" मधील भाग १ ते ३ त्यांच्या दर्शविलेल्या प्रमाणाबाहेर असल्यास, संबंधितांविरुद्ध मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३९४ अन्वये न्यायालयीन दावे दाखल करण्यात येतात.

त्यानुसार दिनांक १६.०५.२०१५ पासून १०४३ व्यक्ती / आस्थापनाविरुद्ध न्यायालयीन दावे दाखल करण्यात आल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(३) वायु प्रदुषण करणाऱ्या ६०२ अनधिकृत धुरांडे, १८१ भट्टया व एक्झॉस्ट फॅनवर महानगरपालिकेमार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून, वारंवार निष्कासित करण्यात आलेले धुरांडे पुन्हा स्थापन करून परिसरात वायुप्रदुषण निर्माण करणाऱ्या मालक/गाळेधारक यांचेवर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ सह ४३ अन्वये कारवाई करण्यात आली असल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव परिसरात झाडाची
फांदी अंगावर पडून वृद्ध महिलेचा मृत्यु झाल्याबाबत**

(२९) १२२८६२ (२९-०७-२०१८) डॉ.भारती लव्हेकर (वर्सावा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव परिसरात झाडाची फांदी अंगावर पडून वृद्ध महिलेचा मृत्यु झाल्याची घटना माहे जून, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुंबईत पावसाळ्या दरम्यान झाड कोसळून मृत्यु होण्याचे प्रमाण वाढले असून अशा घटना घडू नये यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (३) असल्यास, झाड कोसळून मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत दिली आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१) दिनांक २८.०५.२०१८ रोजी वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव परिसरात झाडाची फांदी पडून एका वृद्ध महिलेचा मृत्यु झाला ही वस्तुस्थिती आहे.

(२) पावसाळ्यात झाडे, झाडांच्या फांद्या पडून कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडून जीवित व वित्तहानी होऊ नये याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत:-

- ९४,५३६ वृक्षांची शास्त्रीय पध्दतीने छाटणी करण्यात आली असून, ७९१ धोकादायक वृक्षांची कापणी करण्यात आली आहे.
 - सतर्कतेच्या दृष्टीने सावधानता बाळगण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी “धोकादायक वृक्षांखाली नागरिकांनी थांबू नये” अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत.
 - तसेच, वृत्तपत्रांद्वारे जाहिर आवाहन देखील करण्यात आले आहे.
- (३) सदर झाड हे खाजगी मालमत्तेत असल्यामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली नसल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोले (जि.अहमदनगर) शहरातील नगरपंचायत हद्दीमधील शाहुनगर व इंदिरानगर
भागातील नागरीकांची घरे नावावर होणेबाबत**

(३०) १२४३०२ (३०-०७-२०१८) श्री.वैभव पिचड (अकोले) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोले (जि.अहमदनगर) शहरातील नगरपंचायत हद्दीमधील शाहुनगर व इंदिरानगर भागातील नागरीकांची घरे नावावर होण्यासाठी घरे मोजणीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे, हे खरे आहे काय,

वि.स. ५२४ (२६)

- (२) असल्यास, सदर नागरीकांची घरे कधीपर्यंत नावावर करण्यात येणार आहेत,
(३) असल्यास, सदर नागरीकांची घरे नावावर होणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०१-२०१९) : (१), (२), (३) अकोले (जि.अहमदनगर) शहरातील नगरपंचायत हद्दीमधील शाहुनगर, इंदिरानगर भागातील गट नंबर १५३/१ या क्षेत्रावर ३४८ नागरिकांनी रहिवासासाठी केलेले अतिक्रमित क्षेत्र मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरु असल्याबाबत जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी अहवाल सादर केला आहे.

(४) प्रश्न उदभवत नाही.

**अंबरनाथ तालुक्यातील वालधुनी नदीला पुनर्जिवित करून
नदी पात्रातील अतिक्रमण रोखण्याबाबत**

(३१) १२६३३२ (३०-०७-२०१८) श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अंबरनाथ तालुक्यातील वालधुनी नदीच्या उगम स्थानापासून ती पुनर्जिवित करणे व नदी पात्रात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.जिल्हाधिकारी,ठाणे यांना निवेदन देवूनही अद्याप त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, शासन नियमानुसार नदीपात्र अतिक्रमण करणाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०१-२०१९) :(१) व (२) अशा आशयाचे निवेदन स्थानिक लोकप्रतिकडून जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेले नाही, असे जिल्हाधिकारी, ठाणे कार्यालयाने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

• तथापि, यानुषंगाने तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, ठाणे यांना देण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात एकूण ५२१ पदे रिक्त असल्याबाबत

(३२) १२६३९० (२९-०७-२०१८) प्रा.(श्रीमती) मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर पदे मिळून एकूण ५२१ पदे रिक्त असल्याची बाब माहे मार्च, २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०१-२०१९) : (१) व (२)

• पुणे महानगरपालिकेतील मुख्य आरोग्य अधिकारी हे पद दि. १९/०९/२०१८ च्या शासन आदेशान्वये प्रतिनियुक्तीने भरण्यात आलेले आहे. तसेच आरोग्य विभागातील अन्य काही पदे रिक्त आहेत ही वस्तुस्थिती आहे.

सदरच्या रिक्त पदांपैकी सरळसेवेची पदे भरण्याच्या अनुषंगाने वेळोवेळी जाहिरात आली होती. तथापि उमेदवार उपलब्ध होऊ शकले नाहीत.

• वित्त विभागाच्या दि. ०२/०६/२०१५ च्या शासन निर्णयानुसार नामनिर्देशनाने/ सरळसेवेने पदे भरण्यास मर्यादा घालण्यात आलेली आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत रिक्त पदे भरणे अडचणीचे झाले आहे.

• अत्यावश्यक पदांना उपरोक्त पदभरती मर्यादेतून वगळण्याबाबत नगरविकास विभागामार्फत वित्तविभागास विनंती केलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत १७६ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आल्याबाबत

(३३) १२६४२१ (०५-१२-२०१८) श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नवी मुंबई महानगरपालिकेच्या माहे सप्टेंबर, २०१८ या महिन्याच्या सर्वसाधारण सभेत गणेशोत्सव तयारीचे कारण देत कोणतीही चर्चा न करता अवघ्या दीड तासात १७६ कोटीच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, हे प्रस्ताव कोणकोणत्या विभागाचे व कोणत्या कामांचे होते,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.स. ५२४ (२८)

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०१-२०१९) : (१) नवी मुंबई महानगरपालिकेच्या माहे सप्टेंबर , २०१८ च्या सर्वसाधारण सभेच्या पटलावरील विषय क्र. ३ ते ६ आणि तातडीचे कामकाज क्र. ९६ ते ११९ महापौरांनी पुकारल्यानंतर सभागृह नेता यांनी क्रमनिहाय विषय मांडले असता, त्यास अनुमोदन मिळाल्यानंतर चर्चेची मागणी न झाल्यामुळे, सदर विषय मतास टाकले असता सर्वानुमते मंजूर झाल्याचे महापौरांनी जाहिर केले, ही वस्तुस्थिती आहे.

(२)

- महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या पटलावरील प्रस्ताव हे शहर अभियंता विभाग, आपत्कालीन व्यवस्थापन, विष्णुदास भावे नाट्यगृह या विभागाशी संबंधीत आहेत.
- तातडीचे कामकाज शहर अभियंता विभाग, परवाना विभाग व आरोग्य विभागाचे प्रस्ताव असल्याचे नवी मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे येथील नवीन रेल्वे स्थानकाच्या निर्मितीबाबत

(३४) १२६७०६ (०४-१२-२०१८) श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.अजित पवार (बारामती), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे येथील नवीन रेल्वे स्थानकाच्या निर्मितीसाठी मनोरुग्णालयाची १४.८५ एकर जागा ठाणे महापालिकेला हस्तांतरित करण्यास मंत्रीमंडळाने माहे जुलै, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान मंजूरी दिलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी घेतलेल्या निर्णयाचे थोडक्यात स्वरूप काय आहे व त्यानुसार वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या नवीन रेल्वे स्थानकाची निर्मिती लवकरात लवकर व्हावी याकरिता कोणता पाठपुरावा केला वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३१-०१-२०१९) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे या रुग्णालयाची १४.८५ एकर जागा विकसनाकरीता हस्तांतर करण्याच्या प्रस्तावास मंत्रीमंडळाने तत्वतः मान्यता दिली आहे.

मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार प्रस्तावाची तपासणी करण्याकरीता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण-डोंबिवली (जि.ठाणे) महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांबाबत

(३५) १२७१८४ (०५-१२-२०१८) श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली (जि.ठाणे) या स्मार्ट सिटीकडे वेगाने वाटचाल करणा-या महानगरपालिका कार्यक्षेत्रात ६८,६९० बांधकामे अनधिकृत असल्याचा शासकीय अहवाल आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर आतापर्यंत किती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच यापुर्वी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या २११ इमारतींवरील अंतिम कारवाईचे स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१), (२) व (३)

- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या १० प्रभागक्षेत्रातील अनधिकृत बांधकामासंदर्भात मा. उच्च न्यायालय यांचेकडील जनहित याचिका क्र. १०/२००४ च्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाचे माजी निवृत्त न्यायाधीश मा. अग्यार यांची समिती नियुक्ती केली होती.
- सदर समितीने दि. ०१.०८.१९८७ ते दि. २५.०५.२००७ पर्यंत ६८,८२३ बांधकामे विना परवानगी असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
- सदर बांधकामांना महानगरपालिका अधिनियमानुसार अनधिकृत घोषित करणेची कारवाई केलेली नाही.
- यापैकी काही बांधकामे जुनी व काही भोगवटा प्रमाणपत्र नसलेली व काही बांधकामे “अनधिकृत बांधकामावरील कारवाईस बाधा न येता” असा शिक्का मारून कर आकारणी केलेली आहेत.
- दि. २६.०५.२००७ ते दि. ३०.०६.२०१८ पर्यंत “ अनधिकृत बांधकामावरील कारवाईस बाधा न येता” कर आकारणी केलेली ४५,६२६ व मा. अग्यार समितीचे ६८,८२३ अशी एकूण १,१४,४४९ बांधकामे आहेत.
- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या १० प्रभागक्षेत्रात “प्रभागक्षेत्र अधिकारी तथा पदनिर्देशित अधिकारी” यांनी अनधिकृत बांधकामा विरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ४७८ व २६०(२) अन्वये कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून घोषित केलेली ३५७९ इतकी अनधिकृत बांधकामे आहेत.
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचेकडून प्राप्त झालेली २२९ अशी एकूण ३८०८ अनधिकृत बांधकामे आहेत.
- प्रभागक्षेत्र अधिकारी तथा पदनिर्देशित अधिकारी यांनी सन २०१० ते आजमितीस अनधिकृत बांधकामांविरुद्ध महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ३९७

अन्वये अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर २४३ गुन्हे दाखल केलेली आहेत. तसेच १५,१३० अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभागक्षेत्र कार्यालयामार्फत अनधिकृत बांधकामांविरूद्ध निरंतर कार्यवाही करण्यात येत असून, विहित कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून अनधिकृत बांधकामांवर टप्प्या-टप्प्याने नियोजित कृती आराखड्यानुसार निष्कासन कारवाई करण्याची तजविज ठेवण्यात आली असल्याचे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील झोपडीधारकांना पाण्याचा कोटा वाढवून मिळणेबाबत

(३६) १२७१८५ (०६-१२-२०१८) श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई शहर व उपनगरातील इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना प्रतिदिन प्रतिमाणशी १३५ लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सध्या मुंबईतील झोपडीधारकांना प्रतिदिन प्रतिमाणशी ४५ लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार प्रतिमाणशी १८० लिटर्स पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, अनेक वर्षांपासून मुंबई शहर व उपनगरामध्ये समान पाणी वाटप करण्याची मागणी होत असून मुंबईसारख्या अंतरराष्ट्रीय शहरामध्ये २४ तास पाणी पुरवठा करण्याची मागणी होत आहे तसेच इमारतीत व झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भेदभाव न करता योग्य प्रमाणात व समान पाणी पुरवठा करण्याची मागणी होत आहे,
- (५) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१), (२), (३) व (४)

जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, मुलभूत व आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक गरज भागविण्यासाठी प्रतिमाणशी ५० ते १०० लिटर पाणी लागते.

राष्ट्रीय मानकानुसार, शहरी भागात सामायिक नळखांबाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या ठिकाणी दरडोई ४० लीटर प्रतिदिन या प्रमाणात पाणी पुरवठा करण्याचे निर्देशित केले आहे.

तथापि, मुंबईतील झोपडपट्टीवासियांना महानगरपालिकेमार्फत सामायिक नळखांबाद्वारे प्रतिदिन प्रतिमाणशी ४५ लीटर पाणी पुरवठा करण्यात येतो.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत हे झोपडपट्टीधारक इमारतींमध्ये रहावयास गेल्यावर त्यांना महानगरपालिकेमार्फत प्रतिदिन प्रतिमाणसी १३५ लीटर पाणी पुरवठा करण्यात येतो.

(५) सध्या शोषण टाकी असलेल्या इमारतींना बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दरडोई १३५ लीटर प्रतिदिन प्रमाणे पाणी पुरवठा केला जात आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

भिवंडी शहरातील (जि.ठाणे) अवचितपाडा या परिसरात रस्त्यावरील गटारात बसविलेली मोटार सुरु करण्यासाठी उतरलेल्या दोघांचा झालेला मृत्यु

(३७) १२७४८१ (०६-१२-२०१८) श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.अजित पवार (बारामती), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.राजेश टोपे (घनसावंगी), श्री.जयदत्त क्षीरसागर (बीड), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.राहुल जगताप (श्रीगांदा), श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहांकाळ), श्री.प्रदीप नाईक (किनवट), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.विजय भांबळे (जिंतूर), श्री.भाऊसाहेब पाटील - चिकटगांवकर (वैजापूर), श्री.संग्राम जगताप (अहमदनगर शहर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.संजय कदम (दापोली), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.पंकज भुजबळ (नांदगाव), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.मधुसूदन केंद्रे (गंगाखेड), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर), श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी शहरातील (जि.ठाणे) अवचितपाडा या परिसरात रस्त्यावरील ड्रेनेज लाईनच्या चेंबरमध्ये बसविलेली मोटार सुरु करण्यासाठी उतरलेल्या वडील आणि मुलाचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना दिनांक ३१ ऑगस्ट, २०१८ रोजी वा त्यासुमारास सुमारास घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्याअनुषंगाने सदर घटनेस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना कोणत्या प्रकारची मदत करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

वि.स. ५२४ (३२)

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

- भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील अवचितपाडा येथे ड्रेनेज चेंबरचे झाकण उघडून दोन इसम पाणी चोरी करित होते.
- त्यावेळी मेन हॉलमध्ये इलेक्ट्रीकल मोटरमधील कचरा साफ करताना सांडपाण्यामध्ये बुडून/ गुदमरून दिनांक ३१.०८.२०१८ रोजी दोघांचा मृत्यू झाला.
- सदर प्रकरणी तबेला मालक श्री.आतिक अहमद मोमीन यांचेवर भारतीय दंड विधान संहिता कलम ३०४ (अ) अन्वये, दिनांक ३१.०८.२०१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(३) नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**उल्हासनगर (जि.ठाणे) महानगरपालिकेच्या शाळा क्र.२१ मध्ये
पोषण आहारात उंदराची विष्ठा सापडल्याबाबत**

(३८) १२७६६७ (०६-१२-२०१८). श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळा क्र.२१ मध्ये पोषण आहारात उंदराची विष्ठा सापडल्याचे दिनांक ३ ऑगस्ट, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू शाळेत पुरविल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जाबाबत यापूर्वीही अॅड.कल्पेश माने यांनी लेखी तक्रारी महानगरपालिका आरोग्य अधिकारी, शिक्षण मंडळ आदिकडे केलेल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, दिनांक २ ऑगस्ट, २०१८ रोजी वा त्या सुमारास पोषण आहारात उंदराची विष्ठा सापडल्याने शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा खत्री यांनी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्री.भऊराव मोहिते यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरहू तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१) दिनांक २ ऑगस्ट, २०१८ रोजी उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्रमांक २१ या हिंदी माध्यमाच्या शाळेत शालेय पोषण आहारात उंदराची विष्ठा आढळून आली हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

वि.स. ५२४ (३३)

(३) हे खरे आहे.

(४) सदर प्रकरणी उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत चौकशी करण्यात आली आहे.

सदर शालेय पोषण आहाराची तपासणी पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी, नवी मुंबई यांचेमार्फत करण्यात आली असून, सदर पोषण आहार "माणसाच्या खाण्याकरिता योग्य नाही" असा अहवाल पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी, नवी मुंबई यांनी दिला आहे.

सदर प्रकरणी शालेय पोषण आहार पुरविणाऱ्या महिला मंडळाचे कंत्राट उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत रद्द करण्यात आले असून, यापुढे अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याबाबत उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**भायखळा विभाग ना.म.जोशी मार्ग सर्व्हे नं. १९४४, १/१९४४ ते ५/१९४४ येथील
लक्ष्मी बिल्डींगच्या पुनर्विकासाबाबत**

(३९) १२७८७७ (०४-१२-२०१८) श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भायखळा विभाग ना.म.जोशी मार्ग सर्व्हे नं. १९४४, १/१९४४ ते ५/१९४४ येथील लक्ष्मी बिल्डींगचा पुनर्विकास करताना विकासकाविरुद्ध पुनर्वसनासाठी बांधलेल्या इमारतीमध्ये अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांकाचे उल्लंघन करून वाढीव बांधकाम केल्याच्या तक्रारी प्रधिकरणाचे मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्या, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त घटनेची चौकशी करण्याचे आदेश म्हाडाच्या स्तरावर देण्यात आले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने निष्कर्ष काय आहेत व त्याअनुषंगाने दोषी आढळणा-या व्यक्तींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. प्रकाश महेता (३०-०१-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे ही खरे आहे. मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांनी, उपमुख्य अभियंता/ परिमंडळ-३, दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांना त्यांच्या परिमंडळातील कार्यकारी अभियंता/ई-२ विभाग, व इतर अधिकारी/ कर्मचारी यांची समिती नेमुन, त्यांच्यामार्फत सदर प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्यास आदेशित केले होते.

(३) व (४) उपमुख्य अभियंता/परिमंडळ-३, दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांनी दि.०१.०३.२०१८ रोजी अहवाल सादर केला असून, सदर अहवालात विकासकामार्फत उक्त योजनेत चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) चे उल्लंघन झालेले नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. सबब या प्रकरणी कोणावरही कारवाई करण्याचा प्रश्न उदभवत नाही.

नाशिक येथील महाकवि कालीदास कला मंदिराच्या भाड्यात
सुमारे ४ ते ५ पट वाढ करण्यात आल्याबाबत

(४०) १२८३२८ (०६-१२-२०१८) श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.अजित पवार (बारामती), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस): सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय:-

(१) नाशिक येथील महाकवि कालीदास कला मंदिराच्या भाड्यात सुमारे ४ ते ५ पट वाढ करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एवढ्या मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, ही भाडेवाढ रद्द करण्याबाबत तेथील नागरीकांनी व नाट्यक्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांची भेट घेऊन मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या मागणीवर कोणता निर्णय घेतला व घेण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०१-२०१९) : (१) व (२) अंशतः खरे आहे.

नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर भाडे दरात सन २००२ नंतर वाढ करण्यात आलेली नव्हती.

नुकतेच सदर कलामंदिराचे नुतनीकरण करण्यात आले असून, अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा, प्रकाश योजना, सीसीटीव्ही यंत्रणा या सुविधांसह सुसज्ज आरामदायक आसनव्यवस्था करण्यात आलेली आहे.

त्यामुळे सदर व्यवस्थेच्या देखभाल दुरुस्तीकरीता आवश्यक दैनंदिन खर्चापैकी काही हिस्सा वसूल होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत भाडेवाढ करण्यात आली आहे.

सदर भाडेवाढ ही मुख्यत्वे व्यावसायिक प्रकारच्या नाटक, नृत्य व गायनाच्या कार्यक्रमांसाठीच्या दरात करण्यात आली आहे.

तसेच, विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, जादुचे प्रयोग, शासकीय कार्यालयांच्या कार्यशाळा, इत्यादी प्रकारच्या कार्यक्रमांसाठीच्या दरात अल्प प्रमाणात भाडेवाढ करण्यात आलेली आहे.

(३) व (४) नाट्यगृहात होणाऱ्या रंगीत तालीम, बालनाट्य, हौशी नाटक व व्यावसायिक नाटक अशा नाट्यप्रकारातील कार्यक्रमांसाठी शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवसांसाठी आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क महानगरपालिकेमार्फत कमी करण्यात आले आहेत.

—————

**भिवंडी शहर महानगरपालिका शिक्षण विभागात कार्यरत असणारी एक शिक्षिका
विना परवानगी १० वर्षे गैरहजर असल्याबाबत**

(४१) १२८६२४ (०६-१२-२०१८) श्री.महेश चौघुले (भिवंडी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी शहर महानगरपालिका शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या एक शिक्षिका विना परवानगी १० वर्षे गैरहजर असताना मा. आयुक्तांची परवानगी न घेता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परस्पर सेवेत रुजू करून घेतल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते भिवंडी शहर महानगरपालिका यांनी मा. आयुक्त यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शिक्षिका वरिष्ठांची परवानगी न घेता देशा बाहेर नोकरीस गेल्या असल्याचेही निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, विरोधी पक्षनेते भिवंडी शहर महानगरपालिका यांनी मागणी केल्यानुसार मा.आयुक्त यांनी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) सदर प्रकरणी चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी आवश्यक नियमोचित कार्यवाही करण्यात येणार असल्याचे भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**भिवंडी शहर महानगरपालिका हद्दीत जीन्स कंपनी
अनधिकृतित्या चालू असल्याबाबत**

(४२) १२८६८७ (०६-१२-२०१८) श्री.महेश चौघुले (भिवंडी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी शहर महानगरपालिका हद्दीत कल्याण रोड पद्मानगर या भागात पन्ना कंपाऊंड,शक्ती कंपाऊंड व नारायण कंपाऊंड मध्ये १० ते १२ जीन्स कंपनी अनधिकृतित्या सुरू असून यासंदर्भात स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी आयुक्त, महानगरपालिका यांच्याकडे अनेक तक्रारी करूनसुद्धा अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लोकवस्तीमध्ये जीन्स कंपन्यांच्या उत्पादनावर बंदी घातलेली असताना देखील भिवंडीत अशा अनधिकृत कंपन्यांना भिवंडी महानगरपालिकेने बेकायदेशीरित्या मा.उच्च न्यायालयाचा अवमान करून परवानग्या दिल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मा. उच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी संबंधित अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.स. ५२४ (३६)

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१) हे अंशतः खरे आहे.

भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीत कल्याण रोड, पद्मानगर या भागात जिन्स कंपन्यांचे पन्ना कंपाऊंड, शक्ती कंपाऊंड व नारायण कंपाऊंड मधील अनधिकृत जीन्स कारखान्यांची वीज खंडित करणेकरीता मे. टोरेन्ट पॉवर कंपनीस कळविण्यात आलेले आहे.

तसेच महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सहाय्याने जीन्स कारखाने सिलबंद करणेची कार्यवाही सुरू असल्याचे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने कळविले आहे.

(२) भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेने जीन्स वॉशिंग कंपन्यांना परवानगी दिलेली नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समावेश करण्यात आलेल्या

२७ गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेच्या मागणीबाबत

(४३) १२८७६१ (०५-१२-२०१८) श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रालगतच्या २७ गावांचा दिनांक १ जून, २०१५ रोजी वा त्या सुमारास महानगरपालिकेत समावेश केला असून या गावांची स्वतंत्र नगरपरिषद गठीत करण्यात येईल असे आश्वासन त्यांना देण्यात येऊन तीन वर्षे उलटूनही अद्यापपर्यंत याबाबत कोणताही निर्णय घेण्यात न आल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१८ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर २७ गावांची स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीबाबत शासन कोणती कार्यवाही करणार वा करित आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१) व (२)

•शासन अधिसूचना, दि. १४.०५.२०१५ अन्वये कल्याण-डोंबिवली शहर महानगरपालिकेच्या बृहत नागरी क्षेत्रात दि. ०१ जून, २०१५ पासून २७ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

•दि. ०७ सप्टेंबर, २०१५ रोजी उक्त २७ गावांसाठी नगरपरिषद गठित करण्यासाठी प्रारूप अधिसूचनेचा मसूदा प्रसिध्द केला आहे.

•सदर २७ गावांची नगरपरिषद स्थापन करण्यासाठी प्राप्त हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचे स्तरावर कार्यवाही सुरू आहे.

•विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचेकडून अहवाल प्राप्त झालेनंतर शासन स्तरावरून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**श्रीगोंदा (जि.अहमदनगर) येथील वडाळी रस्त्यांवरील प्राथमिक शिक्षक कॉलनीतील
मुरुमीकरण व पंतनगर रस्ता या कामांमध्ये झालेला गैरव्यवहार**

(४४) १२८८१९ (०६-१२-२०१८) श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्रीगोंदा (जि.अहमदनगर) येथील वडाळी रस्त्यांवरील प्राथमिक शिक्षक कॉलनीतील मुरुमीकरण व पंतनगर रस्ता या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची लेखी तक्रार तेथील एका सामाजिक संस्थेने मुख्याधिकाऱ्यांकडे माहे ऑगस्ट, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार संबंधित ठेकेदारांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०१-२०१९) : (१) अशा आशयाची तक्रार नगरपरिषद प्रशासनास प्राप्त झाली आहे, हे खरे आहे.

(२) प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने वडाळी व पंतनगर रस्त्यांच्या कामातील साहित्याची जिल्हा प्रयोगशाळा, सार्वजनिक बांधकाम विभाग, अहमदनगर यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली असून प्राप्त चाचणी अहवालानुसार तक्रारीत कोणत्याही प्रकारचे तथ्य आढळून आले नाही, असे जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

येवला (ता.येवला, जि.नाशिक) शहराला दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत

(४५) १२८८६२ (०६-१२-२०१८). श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.अजित पवार (बारामती), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) येवला (ता.येवला, जि.नाशिक) शहराला अनेक दिवसांपासून दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने लहान मुले व अबालवृद्धांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाल्याचे दिनांक ३ ऑगस्ट, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पाण्याची तपासणी करून येवला शहराला पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी शहरवासीयांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्याअनुषंगाने येवला शहराला पिण्यायोग्य पाणीपुरवठा करण्याबाबत शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०१-२०१९) : (१) होय,

येवला शहरातील काही भागात किरकोळ प्रमाणात गढूळ पाणी पुरवठा होत असल्याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाले होते.

(२) यासंदर्भात निवेदन प्राप्त झालेले नाही. तथापि, याबाबत किरकोळ स्वरूपाचे अर्ज प्राप्त झाले असल्याचे जिल्हाधिकारी, नाशिक यांनी कळविले आहे.

(३) सदर प्रकरणी येवला नगरपरिषदेने अधिक चौकशी केली असता, तलावाची पातळी कमी झाल्याने पाण्यामध्ये मातीचे प्रमाण अधिक होवून पाणी पुरवठा गढूळ होत होता. याबाबत नगरपरिषदेकडून खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत :-

- आवर्तन प्राप्त झाल्याने पाणी पातळीमध्ये वाढ झाली.
- जलशुद्धीकरण केंद्र येथे अॅलमचा डोस (तुरटी) वाढविण्यात आला व शहरातील सर्व जलकुंभ धुवून स्वच्छ करण्यात आले.
- उक्त उपाययोजना केल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये दि.१६.०८.२०१८ व दि. २७.०८.२०१८ रोजी पाणी नमुन्याची तपासणी केली असता, सर्व नमुने पिण्यास योग्य असल्याचे आढळून आल्याबाबत जिल्हाधिकारी, नाशिक यांनी कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील सॅण्डहस्ट रोड व भायखळा दरम्यान असलेल्या हॅकॉक पुलाच्या बांधकामाबाबत

(४६) १२९२२० (०५-१२-२०१८) श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेने दोन वर्षापूर्वी सॅण्डहस्ट रोड व भायखळा दरम्यान असलेल्या हॅकॉक पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदार नियुक्त केला असून नव्या पुलाच्या बांधकामाचा आराखडा मुंबई महानगरपालिकेने तीन वेळा मध्य रेल्वेला पाठविला आहे मात्र या आराखड्याला मंजूरी मिळाली नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याबाबत शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) बृहन्मुंबई महानगरपालिकेने सदर पुलाचे सर्व आराखडे दिनांक २८.०६.२०१८ रोजी मंजूरीकरिता रेल्वे प्रशासनाकडे पाठविले होते.

वि.स. ५२४ (३९)

रेल्वे प्रशासनाने त्यापैकी पायाबांधणीचा आराखडा दिनांक २८.०९.२०१८ रोजी मंजूर केला असून, पायाबांधणीचे काम प्रगतीपथावर आहे.

तसेच, दिनांक ०७.१२.२०१८ रोजी रेल्वेने सदर पुलाच्या उर्ध्वरचनेचा आराखडा दुरुस्तीकरिता महानगरपालिकेकडे परत पाठविला असून, तो दुरुस्त करून रेल्वेकडे मंजूरीकरिता पाठविण्याची कार्यवाही सुरु असल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

**महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना
सकस आहार म्हणून अल्पोपाहार देण्याबाबत**

(४७) १२९३५६ (०६-१२-२०१८) श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना सकस आहार म्हणून अल्पोपाहार देण्यात यावा असा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नवी मुंबई महानगरपालिकेतील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३७ हजार विद्यार्थ्यांना सकस अल्पोपाहार न देता राजगिरा आणि शेंगदाण्याची चिक्की देण्यात येते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महानगरपालिका आयुक्त यांनी या विद्यार्थ्यांसाठी सकस अल्पोपहाराचा प्रस्ताव आणून त्यामध्ये इस्कॉन संस्थेने अन्न मित्र फाऊंडेशनमार्फत विद्यार्थ्यांना आठवड्यात प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देण्यात येणार होते, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सकस अल्पोपाहारा ऐजवी राजगिरा आणि शेंगदाणा चिक्कीचे वाटप करण्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०१-२०१९) :(१), (२), (३) व (४)

- नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत बालवाडी ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना शेंगदाणा चिक्की अथवा राजगिरा चिक्की देण्यात येत होती.
- सदर विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी वेगवेगळे पौष्टिक आहार पुरवठा करणेसाठी निविदा प्रक्रिया करणेबाबत महानगरपालिकेच्या महासभेपुढे प्रस्ताव सादर करण्यात आला.
- सदर महानगरपालिकेच्या महासभेने दि. २४.०७.२०१८, ठराव क्र. ४२० अन्वये उपमा, शिरा, पोहे, दालिया- खिचडी, उसळ, गोड पदार्थ या ऐवजी चिक्की हा पौष्टिक आहार देण्यास, प्रशासकीय मंजूरी देण्यात आली.
- सदर मंजूर प्रस्तावानुसार निविदा प्रक्रिया कार्यप्रणालीत असल्यामुळे पूर्वीच्या मंजूर निविदेनुसार विद्यार्थ्यांना शेंगदाणा चिक्की पुरवठा केली जात असल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.

वि.स. ५२४ (४०)

भिवंडी शहरात (जि.ठाणे) महानगरपालिकेची स्वतःची क्षेपणभूमी नसून सुका आणि ओला कचरा वेगवेगळा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याबाबत

(४८) १२९५१२ (०६-१२-२०१८) श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भिवंडी शहरात (जि.ठाणे) महानगरपालिकेची स्वतःची क्षेपणभूमी नसून सुका आणि ओला कचरा वेगवेगळा करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसतांना भिवंडी महानगरपालिका कच-यासाठी २१ कोटी रुपये खर्च करणार असल्याचे माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,चौकशीनुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१) महानगरपालिका कार्यक्षेत्रात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन व वाहतुक करणे कामी रु.१६,०६,९१,५२० इतका वार्षिक खर्च येतो.

तथापि, कचऱ्याचे शून्य कचरा संकल्पनेवर आधारीत कचरा संकलन व वाहतुक या कामासाठी वार्षिक ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याचा अंदाजपत्रकीय वार्षिक खर्च रु.२३ कोटी, २८ लक्ष इतका होता. तथापि, सदर निविदा रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात येत आहे.

- (२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करण्याबाबत

(४९) १२९८६५ (०५-१२-२०१८) अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय परिसरालगत मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेकडील २७ हजार २८४.३६ चौरस मीटरचा भूखंड महानगरपालिकेला हस्तांतरण करण्यात आल्याचे माहे ऑगस्ट, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरील राणीबागेच्या भूखंडावर उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करण्यासाठी कोणती योजना आखण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस (३१-०१-२०१९) : (१) मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेडकडील २७ हजार २८४.३६ चौरस मीटरचा भूखंड बृहन्मुंबई महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात आल्याबाबतचे वृत्त दिनांक १७.०८.२०१८ रोजी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द झाले होते.

सदर भूखंड बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिनांक १४.०९.२०१८ रोजी प्रत्यक्ष ताब्यात घेतला असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(२) व (३) वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे विस्तारीकरण करण्याकरिता प्राणीसंग्रहालयाच्या परिसरातलगतच्या मफतलाल मिलच्या सुमारे ६.७ एकर भूखंडावर जिराफ, झेब्रा, पाणघोडा, चिंपांझी, जग्वार, सफेद सिंह इत्यादी विविध विदेशी प्रजातींच्या प्राण्यांकरिता पिंजरे उभारून नागरिकांकरिता प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

याबाबतचा बृहत् आराखडा तयार करून केंद्रीय प्राणीसंग्रहालय, नवी दिल्ली, पर्यावरण, वने आणि तापमान बदल मंत्रालय, भारत सरकार यांचेकडे माहे नोव्हेंबर, २०१८ मध्ये मंजूरीकरिता पाठविण्यात आल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

ठाणे शहरातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या दुरुस्तीबाबत

(५०) १२९९९९ (०७-१२-२०१८) श्री.संजय केळकर (ठाणे) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे शहरातील राम गणेश गडकरी रंगायतनच्या नाट्यगृहावर दरवर्षी कोट्यवधी रुपय खर्च केले जात असतानाही ही वस्तू प्रेक्षकांसाठी सुरक्षित नसल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१८ च्या तिस-या आठवड्यात वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मागील तीन वर्षात गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ४३ लाख रुपय खर्च केले असतानाही नव्याने १६ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव महानगरपालिकेने तयार केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२५-०१-२०१९) : (१) व (२) ठाणे महानगरपालिकेच्या मालकीचे गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या दुरुस्ती व देखभालीकरिता ठाणे महानगरपालिकेचे दरवर्षी करण्यात येणारी अर्थसंकल्पीय तरतुद साधारण रुपये ५० लाख इतकी आहे.

परंतु नाट्यगृह गळत असल्याने छतावर प्रोफेल्कस शीटचे डोम तयार करून गळती थांबविण्याकरिता व त्रिमुर्ती पुतळ्यांची दुरुस्ती इ. अनुषांगिक कामांकरिता मागील तीन वर्षात सन २०१४ ते १५ या कालावधीत रुपये ४.५६ कोटी इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे.

उक्त इमारत ४० वर्ष जुनी असून माहे नोव्हेंबर, २०१७ मध्ये इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट केले असता, उक्त इमारत सी-२बी (इमारत रिकामी न करता संरचनात्मक दुरुस्ती करणे) या प्रवर्गात मोडत असून सदर इमारत धोकादायक या श्रेणीतील आढळली आहे.

वि.स. ५२४ (४२)

इमारत धोकादायक असल्याने सदर इमारतीच्या नुतनीकरण व दुरुस्तीकरीता ठाणे महानगरपालिकेने रुपये १५.४६ कोटी इतक्या खर्चाचा कच्चा आराखडा तयार केला आहे.

परंतू, अखिल भारतीय नाट्यपरिषद, ठाणे यांनी सदर ठिकाणी नाट्यगृह नव्याने बांधण्याची मागणी केल्यामुळे नुतनीकरण व दुरुस्तीचा प्रस्ताव तुरंत स्थगित करण्यात आल्याचे ठाणे महानगरपालिकेने कळविले आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

जितेंद्र भोळे
सचिव (कार्यभार),
महाराष्ट्र विधानसभा.

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.